

: (91 832) 6714444 E-mail: gkbophthalmics@gkb.net

Websi e : www.gkb.net

GKB/STK-EXCH November 18, 2024

Department of Corporate Services **BSE** Limited Phiroze Jeejubhoy Towers **Dalal Street** Mumbai - 400 001

Ref: Scrip Code No.: 533212

Dear Sir.

Subject: Extract of Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2024.

Please find enclosed copies of newspaper cuttings of the extract of Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2024, published in The Financial Express (Mumbai Edition) and in Pudhari (Marathi) dated November 16, 2024.

Please acknowledge receipt.

Thanking you,

Yours faithfully,

For GKB Ophthalmics Ltd. ALMIC

Pooja Bicholkar Company Secretary

FINANCIAL EXPRESS

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT DINDOSHI, BOMBAY COMMERCIAL SUMMARY SUIT NO. 545 OF 2023 (Under Order XXXVII Rule 2 of Civil Procedure Code, 1908) CANARA BANK, A Body Corporate Constituted under The Banking Companies

(Acquisition & Transfer of Undertakings) Act of 1970 having it's Head Office at 112, J C. Road, Bangalore-560002 and Branch amongst other places at "Ashish Building" Ground Floor, Bangur Nagar, Goregaon (W), Mumbai-400 104. Versus

M/S. LEO HOLIDAYS, A Proprietory Concern having address At 2/123, Milan Co-op. Hsg. Soc. Ltd., Sane Guruji Nagar, M. G. Road, Goregaon (West) Mumbai-400 062. RUDOLPH D'SA, Proprietor of M/s. Leo Holidays, Adult Indian Inhabitant

having address at 2/123, Milan Co-op. Hsg. Soc. Ltd., Sane Guruji Nagar M. G. Road, Goregaon (West), Mumbai-400 062. And also at G-3, Jadhav Chawl, Ground Floor, Room No. 1, Pandurang Wadi, G. M. Link Road, Goregaon (East), Mumbai-400 063. TAKE NOTICE that, this Hon'ble Court will be moved before his Honour Judge SHRI M. MOHIUDDIN M.A. presiding in the Court Room No. 2 on 19th Day of December

2024 at 11.00 a. m. in the forenoon by the above named Plaintiff for following reliefs:

a) Defendants be decreed and ordered to pay to the Plaintiff an aggregate amount of ₹ 4,26,425.31 (Rs. Four Lakhs Twenty Six Thousand Four Hundred Twenty Five and Paise Thirty One Only) as per the Particulars' of Plaintiffs' Claim at Exhibit "H" hereto together with further interest on the said aggregate amount @ 9.50% per annum with monthly rest plus penal interest @2% from the date of filing of the suit till payment.

 b) That the Defendants may be directed to pay to the Plaintiff their cost of the suit and professional cost. Dated this 015T October, 2024

Diluted

Not Annualised

M/S. PRADIP SHUKLA & Co., Advocate For Plaintiffs Having office at: Hanuman Building, 3rd Floor, Chamber No. 7, 2 R. S. Sapre Marg, Kalbadevi, Mumbai-400 002. Mobile No.: 9323691755 E-mail: phshukla@rediffmail.com

For Registrar

LYNX MACHINERY AND COMMERCIALS LIMITED CIN: L29299MH1960PLC011870

REGD OFFICE: WARDEN HOUSE, 340 J.J.ROAD BYCULLA, MUMBAI - 400 008 TEL: (91) (22) 2302 7900 | FAX (91) (22) 2307 7231 | CO. CODE: 505320 Website: www.lynxmachinery.com, | Email: coseo@lynxmachinery.com Extract Of Statement Of Results For The Quarter Ended September 30, 2024 (RS in Thousands except EPS)

	O CHARLEST VESTIL	Quarte	Ended	Year Ended
SR. NO.	Particulars		30.09.2023 UnAudited	31.03.2024
1	Total Income		85	67
	Total			67
2	Profit / (Loss) for the Period before Tax and exceptional Items	(2,297)	(1,538)	-5404
3	Profit / (Loss) for the Period before Tax (after exceptional Items)	(2,297)	(4.520)	-5404
4		Sec. 25.5 (Co. 65.4)	(1,538)	0.6329630
5	Profit / (Loss) for the Period after Tax Total Profit / (Loss) after Comrehensive	(2,297)	(1,538)	-5404
	Income (after Tax)	(2,297)	(1,538)	-4852
6	Paid-Up Equity Share Capital (Face Value Rs.10/- Per Share)	10255	6000	6000
7	Reserve - other Equity (excluding revaluation reserves (as shown in the Audited			40404
8	Balance Sheet of Previous Year) Earning Per Share (EPS) before extra ordinary items (of R.10/- each)			-16121
4	Parties	10000	700,000	70.041

NOTES: The above is an extract of the detailed format of quarterly / Year ended Finacial Results filed with the Stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015 The full format of Quarterly / Year ended Financial Results is available on BSE website (www.bseindia.com) and on the company's website www.lynxmachinery.com On behalf of the Board

(2.24)

(2.56)

(9.01)

Place: Mumbai

Basic & Diluted

Date: 13.11.2024

Place: Mumbai

PRADYUMNA JAJODIA PLACE : MUMBAI MANAGING DIRECTOR DATE: 14.11.2024 DIN - 00138175

HARMONY CAPITAL SERVICES LTD. (CIN: L67120MH1994PLC288180)

Reg. Off: A-405, 4th Floor, A Wing, 215 Atrium Co-Operative Premises Society Ltd., Andheri Kurla Road, Andheri (East), Chakala Midc, Mumbai, Mumbai, Maharashtra, India, 400093 Mob.: 9769798932, Web Site: www.hcsl.co.in, E-mail: harmonycapital03@gmail.com STATEMENT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER, 2024 Lakhs)

SI.	Particulars	Quarter Ended	in the previous year	date figure Ended
2000		30.09.2024	30.09.2023	31.03.2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations (net)			0.64
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or extraordinary items)	(15.81)	(0.13)	(9.21)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or extraordinary items)	(15.81)	(0.13)	(9.21)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items)	(15.81)	(0.11)	(6.73)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(15.81)	(0.11)	(6.73)
6	Paid-up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each)	300.09	300,09	300.09
7	Other Equity [Reserves (excluding Revaluation Reserves)	(192.83)	ď	(165.95)
8	Earnings Per Share (Face value of Rs.10 each) (for continuing and discontinued operations)		15,000,000	2000
	Basic	(0.53)	(0.00)	(0.22)

Diluted (0.00)(0.22)NOTES: The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14th November, 2024. 2. The above is an extract of the detailed format of Quarterly & year to date financial results filed

are available on the Stock Exchange websites i.e. (www.bseindia.com) and on company's website www.hcsl.co.in. For & on behalf of Harmony Capital services Limited Jatinder Bagga

with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly & year to date financial results

Place: Mumbai, Maharashtra Managing Director & CFO Date: 14.11.2024 DIN: 10531062

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENSION OF THE CREDITORS OF D. I. STEELS PRIVATE LIMITED

RELEVANT PARTICULARS

		INEEE VANT LA	
П	1	Name of corporate debtor	D. I. STEELS PRIVATE LIMITED
П	2	Date of incorporation of corporate debtor	19/05/2005
		incorporated / registered	Ministry of Corporate Affairs, ROC-Mumbai
ľ	4	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U27100MH2005PTC153442
	5	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Unit 10A Nanddeep Ind Estate, Kondivita Lane, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai, Maharashtra, India, 400069
П	6	Insolvency commencement date in respect	13 11 2024 (Received on 14 11 2024)

commencement of insolvency) resolution process Name and registration number of the Anish Gupta resolution professional

of corporate debtor

insolvency professional acting as interim IBBI/IPA-002/IP-N00285/2017-18/10843

Estimated date of closure of insolvency 12.05.2025 (180 days from the date of

Address and e-mail of the interim resolution 105, Lotus Business Park, professional, as registered with the Board Ram Baug Lane, Off S V Road. Malad (West), Mumbai – 400064 Email: ipanishgupta@gmail.com 10 Address and e-mail to be used for 105, Lotus Business Park, correspondence with the interim resolution Ram Baug Lane, Off S V Road, Malad (West), Mumbai – 400064 Email: cirpdisteel@gmail.com 28.11.2024 (considered from the date of Last date for submission of claims

receipt of order) 12 Classes of creditors, if any, under clause (b) Not Applicable of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional 13 Names of Insolvency Professionals Not Applicable identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class) 14 (a) Relevant Forms and (a) web link -

(b) Details of authorized representatives

are available at:

Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai Bench Court-IV have ordered the commencement of a corporate insolvency resolution process of D. I. STEELS PRIVATE LIMITED on 13.11.2024. The creditors of **D. I. STEELS PRIVATE LIMITED** are hereby called upon to submit their claims with proof on or before 28.11.2024 to the interim resolution professional at the address mentioned

against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means by sending emails at cirpdisteel@gmail.com.

A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorized representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorized representative of the class in Form CA - Not Applicable.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Date: 16.11.2024 **Anish Gupta** Place: Mumbai

(Interim Resolution Professional) In the matter of D. I. STEELS PRIVATE LIMITED REG NO. IBBI/IPA-002/IP-N00285/2017-18/10843

https://ibbi.gov.in/en/home/downloads

(b) Not applicable

DUKE OFFSHORE LIMITED (CIN:L45209MH1985PLC038300) 403, URVASHI, OFF SAYANI ROAD, PRABHADEVI, MUMBAI - 400 025.

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30" SEPTEMBER, 2024 (Rs. In Lac Except EPS) Quarter Ended Year to date **Particulars** Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited 30.09.2024 | 30.09.2023 | 30.06.2024 | 30.09.2024 | 30.09.2023 | 31.03.2024 Total income from operations 1.37 47.02 74.93 76.30 183.78 414.26 (NET) Net Profit /(Loss) from Ordinary Activities after Tax (64.32) (62.02)(23.97)(88.29)(28.86) 36.64 Net Profit / (Loss) for the period after Tax (After Extra Ordinary items) (64.32) (62.02)(88.29)(28.86)124,11 (23.97)Equity Share 985.72 985.72 985.72 985.72 985.72 Capital 985.72 Earnings Per Share (Face Value of Rs.10/- Each) Basic*: (0.65) (0.63)0.34 (0.90)(0.29)1.26 Diluted* (0.63)0.34 (0.90)(0.65)NOTES:

The result for the Quater ended 30th September 2024 were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on November 14, 2024. The above results for the quarter ended September 30, 2024 have been reviewed by Statutory Auditor of company in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosuer Requirements) Regulations, 2015.

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards). Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 under Companies Act, 2013 and and other recognized accounting practices and policies to the extent applicable

In the monsoon quarter (July to Sept) the company does not operate any vessels due to safety reasons. Operations resume post monsoon.

The format for audited/unaudited financial results as prescribed in SEBI's circular CIR/CFD/CMD/15/2015 dated November 20, 2015 has been modified to comply with requirements of SEBI's circular dated July 05, 2016 ind AS and schedule III (Division II) to the Companies Act, 2013 applicable to the companies that are required to comply with Ind AS Disclosure of segment wise information is not applicable as the company operates only in one

egment and company main object is offshore business. Figures for corresponding previous periods have been regrouped/ restated wherever necessary.

During the quarter ended on 30.09.2024 the company has not received any complaint from investors.

For Duke Offshore Limited Place : Mumbai Date : 14th November, 2024 AVIK GEORGE DUKE Managing Director, DIN :02613056

> PREMIER ROAD CARRIERS LIMITED CIN: L63090MH1968PLC425986

Regd Off.: 901, Floor-9, B-Wing, Plot-211, Dalamal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbal - 400021. Ph. No. +91-22-67740677 Email: info@prclimited.co.in. Website: www.prclimited.co.in.

SI. No.	Particulars	Quarter ended 30/09/2024 (Unaudited)	Quarter ended 30/09/2023 (Unaudited)	Half year ended 30/09/2024 (Unaudited)	Year ended 31/03/2024 (Audited)
1 2	Total Income from Operations (net) Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/	8519.00	8275.34	16731.40	33399.51
3	or Extraordinary Items) Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/	260.99	139.22	514.16	1235.11
4	or Extraordinary items) Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/	260.99	139.22	514.16	1235.11
5	or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other	168.52	105.82	369.31	938,70
6.	Comprehensive Income (after tax)) Paid up Equity Share Capital	153.06	98.31	369.31	869.98
7:	(Face Value of Rs. 10/- Per Share) Earning Per Equity Share	1042.50	1042.50	1042.50	1042.50
	(of Rs. 10/- each) Basic & Diluted	1.47	0.94	3.54	8.35

1. The above results were reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14th November, 2024 The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter ended

30th September, 2024 filed with CSE Ltd under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the said results are available on the stock exchange website https://www.cse-india.com/ and on the Company's website www.prclimited.co.in For Premier Road Carriers Limited

> VAPI ENTERPRISE LTD. CIN No. L21010MH1974PLC032457

Vijay Kumar Gupta Managing Director Date: 14.11.2024 DIN: 00798748

Regd. Off.213 UDYOG MANDIR, PITAMBER LANE, MAHIM (WEST), MUMBAI 400016 E-MAIL: vapipaper@gmail.com / vapienterpriseltd@gmail.com **Extract of Audited Standalone Financial Results** for the Quarter and half year ended 30th September, 2024 (7 in Thousands, Half Year ended Quarter ended **Particulars** 30/09/2024 30/09/2023 30/06/2024 30/09/2024 30/09/2023 31,03,2024 Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Revenue for Operations 54.24 50.25 101.44 115.46 209.05 Profit/(Loss) before Tax. 37.54 82.23 141.55 Exceptional items) 36.83 39.75 77.29 36.28 17.91 39.75 76.03 66.14 124.18 Profit/ (Loss) before tax Net Profit (Loss) for the period after tax 26.03 8.91 27.75 53.78 44.14 83,18 Total Comprehensive Income for the period / 8.91 27.75 53.78 44.14 (Loss) for the period 26.03 83.18 Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- Per Share) 228.15 228.15 228.15 228.15 228.15 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (Not Annualised): (in Rs.)

The above results have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their meeting held on 13th November, 2024.

0.39

1.22

2.36

1.93

3.65

1.14

2. The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter and year ended 31st March, 2024 filed with CSE Ltd under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the said results are available on the stock exchange website https://www.bse-india.com/ and on the Company's website www. https://vapienterprise.com/ For Vapi Enterprise Limited

Sd/-Manoj Patel Director DIN: 00485197

Union Bank भारत रारकार का उपक्रम : A Covernment of India Undertakin

Roha Branch: Shop No. 1-4 & 15, Shree Datta Krupa Complex, Damkhadi, Roha, Raigad.

AUCTION SALE NOTICE FOR GOLD LOAN The undermentioned persons are hereby informed that they have failed to pay off the liability in the loan accounts. Notices sent to them by Registered Post have been returned undelivered, to the Bank. They are therefore requested to pay off the liability and other charges and redeem the pledged securities on or before 21.11.2024 failing which the said securities will be sold by the Bank in publicauction at the cost of the borrower at the Bank's premises at 11.00 A. M. to 02.00 P. M. on 22.11.2024 or on any other convenient date thereafter without further notice, at the absolute discretion of the Bank.

le.	Date of Loan	Loan Number	Name and address of the Borrower
1	10.09.2020	763606540000157	Sameer Harishchandra Jagtap, At Andhar Ali Roha, P. O. Roha, Tal. Roha, Roha-402 109.
2	06.07.2020		Jayanta Suresh Bhaytandel Nhave Dist. Raigad, Tal. Roha, Dist. Raigad-402 109.
-		•	

Date: 16.11.2024 Manager Contact :- Tushar Pati, Branch Manager, Mob. No. 8355944527

Place Of Auction :- Union Bank of India, Roha Br. Shop No. 1-4 & 15. Shree Datta Krupa Complex, Damkhadi, Roha, Raigad-402 109.

HILTON METAL FORGING LIMITED FORGING AS YOU LIKE ...

Regd Office: 303 Tanishka Commercial Co Op Society Ltd

Akruli Road, Kandivali East, Mumbai - 400101

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER 2024

SI No.	Particulars	Quarter Ended	Year to Date	Previous Year Ended
		30/09/2024	30/09/2024	31/03/2024
1.	Total Income from Operations (Net) Net Profit / (Loss) for the period (before tax,	4414.84	7850.45	13988.80
3.	Exceptional and/or Extraordinary Items Net Profit / (Loss) for the period before tax after	76.20	149.18	786.52
4.	Exceptional and/or Extraordinary items Net Profit / (Loss) for the Period After Tax (After	76.20	149.18	786.52
	exceptional Extraordinary Items)	62.12	119.57	668.58
5.	Total Comprehensive Income for the period (comprising Profit /(Loss) for the period (after tax)	000000000000000000000000000000000000000		90,00000
2	and other comprehensive income (after Tax)	62.12	119.57	668.58
6. 7.	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserves as	2370.00	2370.00	2100.00
8.	shown in the Balance Sheet of Previous Year) Earning Per Share (of Rs.10/- each for continuing and discontinuing operations	8815.32	8815.32	7851.97
	Basic Diluted	0.30	0.57 0.57	3.18 3.18

Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites www.hiltonmetal.com. For Hilton Metal Forging Limited Yuvraj Malhotra Date: 14.11.2024

Chairman and Managing Director

RIR

RIR POWER ELECTRONICS LIMITED CIN:L31109MH1969PLC014322; Phone: 022-28471956; Fax: 022-28471959: Fa

(Formerly RUTTONSHA INTERNATIONAL RECTIFIER LIMITED)

Regd. Office: 139/141, Solaris 1, "B" Wing, 1st Floor, Saki Vihar Road, Powai, Andheri (East), Mumbai - 400072 Fax: 022-28471959; E-mail: secretarial@ruttonsha.com; Website: www.ruttonsha.com

STATEMENT OF LIN-ALIDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE

Place: Mumbai

	STATEMENT OF UN-AUDITED STANDALO QUARTER AND HALF YEAR END						IE
Г							(₹in Lacs)
				STAND	ALONE		
Ш		QU	ARTER ENDE	D	HALF YEA	AR ENDED	YEAR ENDED
SR.	PARTICULARS	30-09-2024	30-06-2024	30-09-2023	30-09-2024	30-09-2023	31-03-2024
NO.		(Un-Audited)			<u> </u>	<u> </u>	<u> </u>
1	a. Revenue from Operations	1,881.99	2,105.04	1,660.58	3,987.03	3,047.46	6,675.68
Ш	b. Other Income	45.42	60.06	69.10	105.48	156.03	279.36
Ш	Total Income (a + b)	1,927.42	2,165.10	1,729.68	4,092.51	3,203.49	6,955.04
2	Expenses						
Ш	a. Cost of Materials Consumed	1,145.04	1,231.65	836.55	2,376.69	1,590.37	3,637.19
Ш	b. Purchases of stock in trade	183.88	132.49	182.58	316.37	432.18	678.99
Ш	c. Changes in Inventories of Finished goods & Work-in-progress	(134.56)	(25.71)	21.56	(160.28)	(90.03)	(54.90)
Ш	d. Employee Benefits expenses	244.85	252.69	198.83	497.55	380.72	832.42
Ш	e. Finance Costs	31.48	34.14	29.52	65.61	61.33	124.50
	f. Depreciation and amortisation expenses	18.78	16.46	26.27	35.24	52.17	107.47
Ш	g. Other expenses	196.37	176.69	159.24	373.06	293.41	585.85
Ш	Total Expenses	1,685.84	1,818.40	1,454.56	3,504.24	2,720.15	5,911.52
3	Profit before Extraordinary Item & Tax (1 - 2)	241.58	346.70	275.12	588.28	483.34	1,043.52
4	Extraordinary Item	-	-	-	-	-	-
5	Profit Before Tax (3 - 4)	241.58	346.70	275.12	588.28	483.34	1,043.52
6	Tax Expense						
Ш	a) Current Tax	81.80	69.28	85.00	151.08	141.53	286.93
Ш	b) Deferred Tax	6.38	(5.24)	(1.87)	1.14	(6.45)	(32.05)
Ш	c) Prior Period Tax Expenses	-	-	(7.06)	-	(7.06)	(7.06)
7	Profit for the period/ year (5 - 6)	153.39	282.66	199.04	436.05	355.32	795.70
8	Other comprehensive income (Net)		V.				
	- Items that will not be reclassified to profit and loss & income tax effect	(8.09)	(18.73)	(2.99)	(26.82)	(23.94)	(22.76)
9	Total comprehensive income for the period/ year (7 + 8)	145.30	263.93	196.05	409.23	331.38	772.94
10	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	735.72	695.72	695.72	735.72	695.72	693.91

For RIR POWER ELECTRONICS LTD.

5.17

5.17

BHAVNA H. MEHTA

MANAGING DIRECTOR

5,752.14

11.48

11.46

(Formerly, RUTTONSHA INTERNATIONAL RECTIFIER LTD.)

6.22

5.48

4.06

3.55

2.16

1.93

Products

2.90

2.90

11 Other Equity

Basic (in ₹)

Diluted (in ₹)

Date: 14th November, 2024

Place: Mumbai

12 Earnings per Equity share

















GKB OPHTHALMICS LIMITED CIN: L26109GA1981PLC000469

Regd. Office: 16-A, Tivim Industrial Estate, Mapusa Goa. 403 526

Tel No. (0832) 6714444 E-mail: gkbophthalmics@gkb.net Website: www.gkb.net EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30[™] SEPTEMBER, 2024

(Rs. in Lakhs except earnings per share data)

				Star	ndalone					Consc	lidated		
SI.	Particulars		Quarter end	ded	Half yo	ar ended	Year ended	C	uarter ende	d	Half yea	r ended	Year ended
No.	Particulars	30.09.24	30.06.24	30.09.23	30.09.24	30.09.23	31.03.24	30.09.24	30.06.24	30.09.23	30.09.24	30.09.23	31.03.24
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1)	Total Income from Operations	825.74	861.90	727.12	1,687.64	1,698.09	3,118.05	2,614.30	2,601.76	2,040.07	5,216.06	4,265.89	8,825.40
2)	Net Profit / (Loss) for the period (before Exceptional items and Tax)	(204.36)	(139.73)	(180.84)	(344.09)	(173.26)	(337.62)	(114.76)	1.34	(117.37)	(113.42)	(61.90)	(271.73)
3)	Net Profit / (Loss) for the period (after Exceptional items and before Tax)	(204.36)	(139.73)	(180.84)	(344.09)	(173.26)	(337.62)	(114.76)	1.34	(117.37)	(113.42)	(61.90)	(271.73)
4) 5)	Net Profit / (Loss) for the period (after Exceptional items and Tax) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)	(205.37)	(140.73)	(180.90)	(346.10)	(173.37)	(341.64)	(115.01)	10.50	(119.18)	13 0	107 05	N 187
000	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(208.22)	(143.59)	(181.05)	(351.81)	(173.68)	(353.07)	(117.86)	7.64	(119.33)	(110.22)	(65.07)	(309.64)
6)	Equity Share Capital	504.06	504.06	504.06	504.06	504.06	504.06	504.06	504.06	504.06	504.06	504.06	504.06
7)	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)												
	(a) Basic (in Rs.)	(4.07)	(2.80)	(3.59)	(6.87)	(3.44)	(6.78)	(2.41)	(0.50)	(2.32)	(2.91)	(1.28)	(5.58)
	(b) Diluted (in Rs.)	(4.07)	(2.80)	(3.59)	(6.87)	(3.44)	(6.78)	(2.41)	(0.50)	(2.32)	(2.91)	(1.28)	(5.58)


Place: Mapusa - Goa

Date: 14th November, 2024

- 1) The above unaudited financial results for the quarter and half year ended September 30, 2024 have been subjected to limited review by the statutory auditors of the Company and reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on November 14, 2024.
- The Company is engaged in manufacturing of ophthalmic lenses. The chief operating decision maker (CODM) reviews the operations of the Company as a one single operating business segment. Hence, no separate reportable business. segments have been identified for disclosure.
- 3) The above is an extract of the detailed format of guarterly / annual financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly / annual financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.gkb.net).

financialexp.epapr.in

For GKB Ophthalmics Limited K.G. Gupta Managing Director DIN: 00051863



ने वाहतूक कोंडी.

हतूक पोलिसांनी ट्रक नळा करून दिल्याने त्या लोकांनी सुस्करा विवला.



ान दिवशी चोडण च्यावर अंत्यसंस्कार लिगा, विवाहित मुली गंद्र सावंत (वय ७०)

(फक्त ई-निवीदा आणि ई-पेमेंट प्रणालीने)

निविदा सुचना क्र :साबांखा/कावि/xxv/ एएसडब्लू/एफ-२/२४-२५/०७ दिनांक-१४/११/२०२४

- दपारी ३.०० वाजेपर्यंत.
- २. ऑनलाईन निविदा सादर करण्याची शेवटची दिनांक २७/११/२०२४ रोजी दपारी ३.०० वाजेपयैत.
 - ३.ऑनलाईन निविदा खुले होण्याची दिनांक आणि वेळ २९/११/२०२४ तपशिलवार अधिक माहितीसाठी कृपया कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, कार्य विभाग xxv, साबांखा, मङगाव गोवा येथे संपर्क रोजी सकाळी १०.३० वाजल्यानंतर.

संकेतस्थळ www.etender.goa.gov.in किंवा संकेतस्थळ https://eprocure.goa.gov.in

डीआय/जाहीरात/१३५३/२०२४



पूर्वी उत्तम/ एक्स्पायर्ड दिनांक उत्पादनाचा महिना आणि वर्ष शाकाहारी किंवा मांसाहारी पोषणासंबंधी माहिती

するでである घटकांची नावे

INGREDIENTS:



Issai was seem on the



GKB OPHTHALMICS LIMITED

CIN: L26109GA1981PLC000469

नोंदणीकृत कार्यातस्य : १६-ग्, थिवी औद्योगिक बसाहत, म्हापसा गोता ४०३५२६ कोन क. (०८३२) ६७१४४४४, ई मेल : gkbophthalmics@gkb.net वेबसाईट : www.gkb.net

३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाही अलेखापरिक्षित आर्थिक निष्कर्षांचा घोषवारा

				स्टैंडअलोन	लोन					कन्सोलेटेड	rès		,
			तिमाही अखेर		सहामार्ह	सहामाही अखेर	वर्ष अखेर		तिमाही अखेर		सहामाह	सहामाही अखेर	वर्ष आखेर
क्रं	तवज्ञील	१६/४०/०६	११/०३/०६	\$6/80/08	११/४०/०६	£2/80/0£	28/09/38	30/06/58	१८/५०/०६	\$6/80/0 €	१६/४०/०६	\$6/80/08	86/60/86
l é		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
~	कामकाजातून एकूण उत्पन्न	29.452	68.80	७५७.१२	8,679.68	8,682.08	3,886.04	2,488.30	3,508.08	8,0000,5	4,788.08	8,764.69	08.452,5
~	निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता (करपूर्व आणि	(308.38)	(896,983)	(87.078)	(30.885)	(१७३.२६)	(330.64)	(888.95)	8.38	(88.98)	(883.83)	(68.80)	(१७१,७३)
	अपवादात्मक बार्बोपूर्व)												
m	निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता (करपूर्व आणि	(308.38)	(\$ \$ 9 . 6 3	(\$20.02\$)	(388.09)	(१७३.२६)	(330.63)	(888.98)	8:38	(88.98)	(११३.४२)	(68.80)	(\$6.995)
300	अपवादात्मक बार्बोपश्चात)								一 一 一 一 一 一 一 一 一 一 一 一 一 一 一 一 一 一 一				
>	निव्यळ नमा/(तोटा) कालावधीकरिता (करपूर्व आणि अपवादात्मक बार्बीपश्चात)	(96.405)	(\$80.089)	(65.028)	(388.80)	(863.36)	(388.68)	(864.08)	80.40	(28.88)	(808.48)	(\$8.08)	(386.38)
5	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्त (ज्यामध्ये	(306.33)	(१४३.५९)	(808.04)	(348.68)	(893.54)	(343.00)	(880.28)	6.5%	(888.33)	(880.33)	(84.00)	(309.68)
	कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) आणि इतर सर्व समावेशक उत्पन्न (कर पश्चात) समाविष्ट आहे.								2000				
w	समभाग मिळकत	408.06	40%.06	408.06	408.06	408.06	408.06	408.06	408.06	408.06	408.08	408.06	408.06
9												A bridge general shows	
	(चालू आणि बंद व्यवहारासाठी)												
	अ) बेसिक (रु. मध्ये)	(80.8)	(8.60)	(3.48)	(67.3)	(3.8%)	(8.92)	(3.88)	(0,40)	(3.33)	(3.88)	(38.30)	(74.45)
Ch	ब) डायल्यटेड (रु. मध्ये)	(80.8)	(3.50)	(3.48)	(87.8)	(3.88)	(8.97)	(3.88)	(0,40)	(3.33)	(3.98)	(8.30)	(74.45)

-/00

司,中 शल

क ही ही अ

- १. सस्टेस २०. २०२४ रोजी संग्लेल्या तिमाही आणि सहामाहीसादीचे वरील अलोखपरिक्षित आर्थिक पाणामांचे कंप्नीच्या वैधानिक लेखापालांका हुन मर्थादित परीक्षण होते लाखा सामातीन परीक्षण केले आहे आणि संचालक मंडळाने नोक्डेंस १४, २०१४ रोजी झालेल्या बैठकीत त्याता मंजुरी दिली आहे. कंपनी ऑर्थॉल्मक्स लेन्सेसचे उत्पादन करण्याचे काम करते. मुख्य व्यवहार निर्णंघ घेणारे (सीओडीए।) यांनी कंपनीच्या व्यवहारांचे एकल व्यवहार व्यवसाय गट म्हणून परीक्षण केले आहे. म्हणून प्रकटीकरणासाठी स्वतंत्र अहवालयोग्य व्यवसाय गट निवडण्यात आलेले नाहीत
- बरील तिमाही जार्षिक भाणिमांच्या तपशीलकार प्रारम्भ स स रॉक एक्सेंजमध्ये सेनीच्या नियम ३३ (लिस्टींग ॐड आल्लिनोशस्स डिमक्लोजर सिमाही जार्षिक आर्थिक भाणिमांच्या तपशीलक आर्थिक परिणामांचे संपूर्ण प्रारम्प शोजर बाजाराची वेबसाईट वेबसाईट वेबसाईट सहर उपलब्ध आहे. (www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.gkb.net) वर उप

दिनांक : १४ नोव्हेंबर, २०२४ ठिकाण : म्हापसा-गोवा

Rudhoui - 16/11/2024

व्यवस्थापकीय संचालक, डीआयएन : ०००५१८६३

के.जी. गुप्ता

जीकेबी ऑप्थालमिक्स लिमिटेड करिता